

जिल्हा ग्रामीण विकास निधी

महाराष्ट्र शासन,
ग्राम विकास विभाग,
शासन परिपत्रक क्रमांक-व्हीपीएम१२८९/१०१८/२२
मंत्रालय, मुंबई-४०००३२ दिनांक २३ ऑगस्ट १९८९.

- विशेष १) शासन पत्रा गा. वि. वि. क्रमांक-व्हीपीएम१२६५/१६९००/ई, दि. २३/३/८९
२) शासन परि. गा. वि. वि. क्र. व्हीपीएम१२६५/१७१६३-ई दि. २२/७/८९
३) शासन पत्रा गा. वि. वि. क्र. व्हीपीएम१२६९/५१५२७-ई, दि. ३०/१२/८९
४) शासन पत्रा क्र. व्हीपीएम१२८७/२८०५/३७८६/२२, दिनांक ३/१/८९

शासन परिपत्रक:- जिल्हा ग्रामीण विकास निधीची वाढत शासनमाने वेळोवेळी सुचना दिलेल्या आहेत. या सुचना अंदाजित करून सर्व समावेशक सुचना शासन आता देत आहे:-

संमेलन दारवा

१२/८

Local Executive Officer,
Zilla Parishad, Jalgaon

मुंबई ग्राम पंचायत अधिनियम १९५८ च्या कलम १३३ च्या तरतूदीनुसार स्थापन केलेल्या जिल्हा ग्रामीण विकास निधीत पंचायतीच्या स्कूपा उत्पादनाच्या ५२% या अधिनियमाखाली तयार करण्यात आलेल्या मुंबई जिल्हा ग्रामीण विकास निधी १९६० मधील नियम ४ च्या तरतूदीनुसार, जमा करणे ग्रामपंचायतीवर बंधनकारक आहे. सदर निधी हा जिल्हा परिषद स्थायी समितीकडे निहित केलेला आहे.

आ.क्र.८०

(५९२)
३/८/९

अधिनियमातील कलम ४ च्या तरतूदीनुसार अधिनियमाला जोडलेल्या अनुसूची १ मध्ये समाविष्ट केलेली कर्तव्ये पार पाडण्यासाठी, पंचायतीच्या आवश्यकतेनुसार त्यांना कर्ज मंजूर करणे, तसेच त्यांनी जमा केलेल्या अंदाजनावरून त्यांना व्याज देणे या प्रयोजनासाठी या निधीचा विनियोग करणे, या निधीची विनियोग करताना नियमानुसार विहित केलेली कार्यपद्धती काटेकोरपणे अंमलात आणायची.

२. निधीची गुंतवणूक:- मुंबई जिल्हा ग्रामीण विकास निधी नियम १९६० मधील कलम ५ च्या तरतूदीनुसार स्थायी समितीने निधीत जमा असलेल्या सर्व रकमा ग्रामपंचायतीना कर्ज देण्यासाठी किंवा त्यांच्या गुंतवणूकीवरील व्याज देण्यासाठी वाचपी आवश्यकता नसेल तर,

जिल्हा...	[अ] केंद्र किंवा राज्य शासनाच्या तारणापत्रांत किंवा
शासन पत्रा...	[ब] राज्यशासन परवानगी देईल अशा इतर तारणापत्रांमध्ये, किंवा
मंत्रालय...	[क] सरकारी कोठागारात किंवा सरकारी कोठागाराचे काम ज्या बँकेकडे
पासकिय...	तोपाय प्राप्त आले असेल त्या बँकेत किंवा
बात प्रमुख...	[ड] राज्य शासन मान्यता देईल अशा सरकारी बँकेत ठेवल्या पाहिजे किंवा
विभाग...	[ई] केंद्र शासन पुरवठा आणि त्यावरील व्याजांची हमी शासनाने दिली
मिन्स...	
स्वाक्षरी -	
बात...	

५/९/८९

असेल तर अल्पवयत योजनेत गुंतविण्यात याव्यात .

३. राज्य शासनाने हालील शक्ती व निर्बंधाच्या आधीन स्थायी समितीकडे विहित असलेल्या जिल्हा ग्रामीण विकास निधीतील अकरा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे गुंतविण्यास मंजूरी दिली आहे.

अ) जिल्हा मध्यवर्तीसहकारी बँक व जिल्हा परिषदेचे संबंधीत प्रशासकीय अधिकारी यांच्या संमतीने, ठरविल्यानुसार जिल्हा परिषदांनी ओव्हर ड्राफ्टची सोय उपलब्ध करून द्यावी.


ब) जिल्हा परिषदेच्या मुख्यालयाच्या ठिकाणाच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत स्थायी समितीने जिल्हा ग्रामीण विकास निधीचे खाते सुरु ठेवावे.

क) जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय अधिका-यांच्या सोयीनुसार जिल्हाच्या मुख्यालयाच्या ठिकाणी निधी संबंधी व्यवहार होण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पुरेशी व्यवस्था करावी.

४. या निधीतून कोर्ज मंजूर करताना मुंबई मुद्रांक शुल्का नियमांच्या नियम ५(ह) ची अनुसूची १अ मध्ये खंड(अ) ते(ग)मध्ये समाविष्ट केलेल्या करारांव्यतिरिक्त इतर करारांसाठी रु. १० मुद्रांकांच्या मुद्रांकदस्त ऐवजावर हमी पत्र घेण्यात यावे.

५. वरील सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आज्ञेनुसार व नांवाने,


[श्री. कुळकर्णी]

सह सचिव, महाराष्ट्र शासन.

प्रति,

१) सर्व विभागीय आयुक्त,

२) सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद

३) सर्व गट विकास अधिकारी, पंचायत समिती

४) मुख्य लेखा परिक्षक, स्थानिक निधी, लेखा, मुंबई

५) उप मुख्य लेखा परिक्षक, स्थानिक निधी, लेखा, नवी मुंबईपुणे, नाशिक

६) महसूल व वन विभाग

७) कक्षा अधिकारी कार्यालय क्रमांक २१, २१अ

८) निवड नस्ती कार्यालय २२

कलकती/२२८८९